

July 25, 2024

To, BSE Limited 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 Scrip Code - 513269 To,
National Stock Exchange of India Ltd
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G block,
Bandra-Kurla Complex,
Bandra (E)
Mumbai – 400 051
Scrip ID - MANINDS

Sub.: Newspaper advertisement regarding Notice for Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund.

Dear Sir/Madam,

We are enclosing herewith the copies of the newspaper advertisement in respect of the Notice regarding Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) in respect of dividend declared for the Financial Year 2016-17 which remained unclaimed / unpaid for a period of seven years will become due for transfer to Investor Education and Protection Fund (IEPF) on November 2, 2024, published on July 24, 2024, in the following newspapers:

- a) Business Standard (All Edition)
- b) Mumbai Lakshadeep (Mumbai Edition)

The same will also be made available on the Company's website at www.mangroup.com

This is for your information and record.

Thanking you,

FOR MAN INDUSTRIES (INDIA) LIMITED

RAHUL RAWAT COMPANY SECRETARY

Encls: As above



Registered Office: MAN HOUSE, 101, S.V. Road, Vile Parle (W), Mumbai - 400 056, India.

Tel: 91-22-6647 7500 • Fax: 91-22-6647 7600 • E-mail: enquiry@maninds.org

Anjar Plant : Pipe & Coating Complex, Plot No.485/2, Anjar - Mundra Highway, Village - Khedoi, Tal - Anjar, Dist - Kutch, Gujarat.

Tel: +91 - 02836-275751 - 60 • Fax: - +91 2836-275750 • Email: mananjar@maninds.org

Pithampur Plant : Pipe & Coating Complex, Plot No.257 - B, 258 - B, Sector 1, Pithampur - 454775, Dist - Dhar (M.P)
Tel : +91 - 7292-253291/253875/253666 • Fax : +91-7292-253257 • Email : mansaw@maninds.org



the line pipe people

CIN: L99999MH1988PLC047408 Registered Office: Man House, 101, S.V. Road, Opp. Pawan Hans, Vile Parle (West). Mumbai - 400 056 | Website: www.mangroup.com; Email: cs@maninds.org Tel. No.: 022 6647 7500. Fax No.: 022 6647 7600

NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as emended ("the Rules"). Dividend declared for the Financial Year 2016-17 which remained unclaimed / unpaid for a period of seven years will become due for transfer to nyestor Education and Protection Fund (IEPF) on November 2, 2024. Further, the shares in respect of which dividend remained unclaimed / unpaid for seven consecutive ears or more shall also be transferred to IEPE

n case, where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged o hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996 or shares already beer ransferred, the Company shall not transfer such shares to the IEPF. However, the concerned shareholders are required to provide documentary proof in this regard.

As per the requirement of the said Rules, individual communication are being sent to concerned shareholders whose shares are due for transfer and details of such shareholders along with their folio no./DP & Client ID and number of shares are being uploaded on Company's website (www.mangroup.com).

The shareholders are requested to verify their details of unclaimed/unpaid dividend and he shares liable to be transferred to the IEPF Authority. The concerned shareholders can make application to the Company/Company's Registrar and Transfer Agent (RTA) on or before October 30, 2024, to enable the Company/RTA to process their application by the due date of transfer of shares and dividend to IEPF. The contact details of the pany are 101, Man House, S.V. Road, Vile Parle (W), Mumbai - 400 056, Tel: 022 66477500; Email; cs@maninds.org and RTA are C -101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (W Mumbai - 400 083, Tel. No: +91 22 49186000; Email: iepf.shares@linkintime.co.in

Concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be ransferred to IEPF, may note that the Company would be issuing new/duplicate share certificate(s) in lieu of the original held by them for the purpose of transfer of shares to IEPF and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the new/duplicate share certificates into DEIWAL IDILI and Balancia Library (PPF. The original share certificate(s) which are registered in the name of original library consolled and he deemed non-negotiable overt the new/duplicate share certificates into DEMAT form and transfer in favour of shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable Concerned shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of the DEMAT account of the IEPE

The Shareholders may further note that the details made available by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue onewlduplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF. Please note that no claim shall lie against the Company in respect of the aforesal inclaimed/unpaid dividend amount and shares once the same are transferred to IEPE The shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF ncluding all benefits accruing on such shares, if any, from the IEPF Authority after ollowing the procedure prescribed in the Rules.

MAN GROUP

Globally Committed Place: Mumbai

Date: 23.07.2024

Rahul Rawa Company Secretary

For Man Industries (India) Limited

SAURASHTRA CEMENT LIMITED (CIN: L26941GJ1956PLC000840)

Registered Office: Near Railway Station, Ranavay 360 550, Dist: Porbandar (Guiarat) E-Mail: sclinvestorquery@mehtagroup.com

Website: https://www.hathi-sidheecements.com/ Regd. Office Phone: 02801-234200, Corporate Office Phone: 022-66365444 NOTICE OF THE 66th ANNUAL GENERAL MEETING

REMOTE E - VOTING INFORMATION AND BOOK CLOSU

- Notice is hereby given that the 66th Annual General Meeting (AGM) of the Compar will be convened on Wednesday, August 21, 2024 at 2.30 p.m. (IST) through Vide Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM").
- In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rule made thereunder, read with various circulars issued from time to time, electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2023-24 required to be attached thereto, have been sent on July 23, 2024 only to those Members of the Company whose email addresses are registered with the Registrar & Transfe Agents/Depository Participant(s). The aforesaid Notice and Annual Report are also available on the Company's website at https://scl.mehtagroup.com/investors/agmnotice and https://scl.mehtagroup.com/investors/financials/annual-reports and on the website of the Stock Exchange i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of Nationa Securities Depository Limited at https://www.evoting.nsdl.com.
- The Share Transfer Books and Register of Members of the Company shall remai closed from Thursday, the 15th August 2024 to Wednesday, the 21st August 2024 (both days inclusive) in connection with the Annual General Meeting. The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company held by them as on the cut-off date i.e. 14th August, 2024.
- The Company is providing to its Members, the facility of 'Remote e-voting' before the AGM and 'e-voting during the AGM' to cast their vote by electronic means in respect o the business to be transacted at the AGM in virtual mode. National Securities Depository Limited (NSDL) will be providing the facility for voting through remote e voting, participation in the AGM through VC/OAVM and e-voting during the AGM.
- The remote e-Voting facility would be available during the following period:

١	Commencement of Remote e-Voting	Sunday, 18th August 2024 (9:00 A.M. IST)					
١	End of Remote e-Voting	Tuesday, 20th August 2024 (5:00 P.M. IST)					
١	6 During this period. Members of the Company, holding shares either in physical form of						

- in dematerialized form as on 14th August 2024 ('Cut-Off date') may cast their vote by remote e-Voting in respect of the business set out in the Notice of the AGM. The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on resolution(s) is cast and confirmed by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off date i.e
- Members will be provided with the facility for remote e-voting through electronic voting system during the VC/OAVM proceedings at the AGM and those Members participating at the AGM, who have not already cast their vote by remote e-Voting before the Meeting, will be eligible to exercise their right to vote during such proceedings of the AGM
- Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitle to cast their vote on such resolution(s) again

INSTRUCTIONS FOR MEMBERS FOR ATTENDING THE AGM THROUGH VC / OAVM:

- Members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the NSDL e-Voting system. Members may access by following the steps mentione below for Access to NSDL e-Voting system. After successful login, you can see a link of "VC/OAVM link" placed under the "Join meeting" menu against the company name You are requested to click on the VC/ OAVM link placed under the Join Meeting menu The link for VC/ OAVM will be available in Shareholder/Member login where the EVEN of the Company will be displayed. Please note that the members who do not have the User ID and Password for e-Voting or have forgotten the User ID and Password may retrieve the same by following the remote e-Voting instructions mentioned in the notice to avoid last minute rush.
- Members are encouraged to join the Meeting through Laptops for better experience Further Members will be required to allow usage of Camera and use Internet with a good speed to avoid any disturbance during the meeting.
- Please note that Participants Connecting from Mobile Devices or Tablets or through Laptop connecting via Mobile Hotspot may experience Audio/Video loss due to fluctuation in their respective network. It is therefore recommended to use Stable Wi-F or LAN Connection to mitigate any kind of aforesaid glitches.
- The facility for joining the meeting would be kept open at least 30 minutes before the time scheduled for AGM and will be available for Members on first come first served basis. The facility of participation at the AGM through VC/OAVM will be made available for 1000 members on first come first served basis.
- Members as on the cut-off date who would like to express their views/ask questions as a speaker at the AGM may pre-register themselves by sending a request from their registered e-mail address mentioning their names, DP ID and Client ID/folio number PAN and mobile number at sclinvestorquery@mehtagroup.com between Wednesday 14th August 2024 (9.00 a.m. IST) and Tuesday, 20th August 2024 (5.00 p.m. IST) Only those Members who have pre-registered themselves as a speaker will be allowed to express their views/ask questions during the AGM. Further, those Members who have not registered themselves as a speaker, but desirous of expressing their views/ask questions during the AGM, may be allowed to do so, through the chat box option. The Company reserves the right to restrict the number of speakers depending on the availability of time for the AGM.
- The attendance of Members attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act,
- Members facing any technical issue in login before / during the AGM can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at toll free no.: 022-48867000
- In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com. Members who need assistance before or during the AGM, can contact Mr. Amit Vishal, Dy Vice President on evoting@nsdl.com or 022-48867000. Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for an technical issues related to login through Depository i.e., NSDL and CDSL:

	Login type	Helpdesk details
	Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co or call at 022 - 4886 7000
	Individual Shareholders holding securities in demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 1800 22 55 33

Place: Mumba

Dated: 24.7.2024

For Saurashtra Cement Limite

1 TATA

TATA POWER

(Corporate Contracts Department) Receiving Station, Near Hotel Leela, Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India (Board Line: 022-67173918) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

The Tata Power Company Limited on behalf of Maithon Power Limited (MPL), a Joint Venture between Tata Power and DVC invites Expression of Interest for eligible parties for the following obs at the Maithon Thermal Generating Station of MPL located at Maithon, Dhanbad

1. Supply of 525MW Boiler Cup lock scaffolding complete set at MPL (Ref No- CC25KY069) Details of pre-qualification requirements, bid security, purchasing of tender document etc may be downloaded from the Tender section of our website (URL https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx). Eligible vendors willing to participate i the tender may submit their Expression of Interest along with the tender fee for issue of bid document latest by 25th July 2024.

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of Hitachi Energy India Ltd having its registered office at NO.70/401 Brigade Opus, 8th floor, Kodigehalli Main Road, Bengaluru North, Bengaluru, Karnataka 560092

regiotei	egistered in the name of the following shareholder/has/have been lost by the registered holders.									
SI.No.	Name of the Shareholder	Folio No. Certificate No.		Distinctive Number	No. of Shares					
1.	SRIDHAR SUNDARESAN IYER	APS0156933	156933	42249128 to 42219169	42					

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the company or its Registrar and Transfer agents KFin Technologies Ltd, Karvy Selenium Tower B, Plot 31-32 Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad, Telangana, 560032 within 15 days of publication of this notice after which no

claim will be entertained and the company shall proceed to issue Duplicate Share Certificates.

Place: Bangalore

Date: 24-07-2024 SRIDHAR SUNDARESAN IYER

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA. INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE STOCK EXCHANGES IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE

REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED (SEBI ICDR REGULATIONS)

PUBLIC ANNOUNCEMENT



Code to view the Notice)

Mother Dairy Calcutta P.O.- Dankuni Coal Complex Dist: Hooghly, Pin - 712310

TENDER-007 Dated: 23.07.2024

Mother Dairy Calcutta invites

e-tender offer for Supply

Installation & Commissioning of 1 No. of "Industrial-Chiller" at

Mother Dairy Calcutta, Dankun

plant. Please visit www

motherdairycalcutta.com & www.wbtenders.gov.in for e-Tender details. Last date of

submission of online offer is

Chief General Manager

07.08.2024 upto 03.00 p.m.

Ref No.: WBMDC/PUR/24-25/



ARKADE DEVELOPERS LIMITED

Our Company was originally incorporated as 'Arkade Developers Private Limited', at Mumbai as a private limited company under the Companies Act, 1956 and received a certificate of incorporation issued by the RoC, on May 13, 1986. Thereafter, our Company was converted into a public limited company, pursuant to a special resolution passed by our Shareholders on June 5, 2023, and the name of our Company was changed to its present name pursuant to a fresh certificate of incorporation issued by the RoC on July 7, 2023. For further details in relation to changes in the Registered Office of our Company, see 'History and Certain Corporate Matters' on page 226 of the DRHP.

Registered and Corporate Office: Arkade House, Opp. Bhoomi Arkade, Near Children's Academy, A S Marg, Ashok Nagar, Kandivali (East), Mumbai - 400101, Maharashtra, India. Contact Person: Sheetal Haresh Solani. Company Secretary and Compliance Officer: Email: cs@arkade.in: Tel: +91 (22) 28874742: Website: www.arkade.in

Corporate Identification Number: U45200MH1986PLC039813

NOTICE TO INVESTORS ("NOTICE")

INITIAL PUBLIC OFFER OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH (EQUITY SHARES) OF ARKADE DEVELOPERS LIMITED (COMPANY) FOR CASH AT A PRICE OF [●] PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF [●] PER EQUITY SHARE) (ISSUE PRICE) AGGREGATING UP TO ₹4,100.00 MILLION (ISSUE) THE ISSUE SHALL CONSTITUTE [●]% OF THE POST-ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. OUR COMPANY HAS, IN CONSULTATION WITH THE BRLM, UNDERTAKEN A PRE-IPO PLACEMENT AGGREGATING 16,26,016 EQUITY SHARES AT AN ISSUE PRICE OF ₹ 123 PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹ 113 PER EQUITY SHARE) AGGREGATING ₹ 200.00 MILLION (PRE-IPO PLACEMENT). THE SIZE OF THE FRESH ISSUE OF UP TO ₹ 4.300.00 MILLION HAS BEEN REDUCED BY ₹ 200.00 MILLION PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT AND THE REVISED SIZE OF THE FRESH ISSUE IS UP TO ₹4,100.00 MILLION.

OUR COMPANY MAY, IN CONSULTATION WITH THE BRLM, OFFER A DISCOUNT OF UP TO [●]% OF THE ISSUE PRICE (EQUIVALENT OF ₹ [●] PER EQUITY SHARE) TO THE ELIGIBLE EMPLOYEES BIDDING IN THE EMPLOYEE RESERVATION PORTION (EMPLOYEE DISCOUNT), SUBJECT TO NECESSARY APPROVALS AS MAY BE REQUIRED. THE ISSUE LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HEREINAFTER REFERRED TO AS THE NET ISSUE. THE ISSUE AND THE NET ISSUE SHALL CONSTITUTE [●]% AND [●]% OF OUR POST-ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL, RESPECTIVELY.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹ 10 EACH AND THE ISSUE PRICE IS [●] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND, EMPLOYEE DISCOUNT, IF ANY, AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGER (BRLM) AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITIONS OF BUSINESS STANDARD, AN ENGLISH LANGUAGE NATIONAL DAILY WITH WIDE CIRCULATION, ALL EDITIONS OF BUSINESS STANDARD, A HINDI LANGUAGE NATIONAL DAILY WITH WIDE CIRCULATION, AND ALL EDITIONS OF NAVSHAKTI, A MARATHI DAILY NEWSPAPER (MARATHI BEING THE REGIONAL LANGUAGE OF MAHARASHTRA WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED), AT LEAST 2 WORKING DAYS PRIOR TO THE BID/ISSUE OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE BSE LIMITED (BSE) AND THE NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED (NSE, AND TOGETHER WITH THE BSE, THE STOCK EXCHANGES) FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES, IN ACCORDANCE WITH THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED (SEBI ICDR REGULATIONS)

With reference to the Draft Red Herring Prospectus dated August 31, 2023 read with the corrigendum dated December 15, 2023 (DRHP) filed with the SEBI and the Stock Exchanges, the Bidders should note the following:

A Transfer of Equity Shares

3.

- On July 22, 2024, Amit Mangilal Jain, Promoter of our Company has transferred, by way of gift, 2,659,924 Equity Shares aggregating 1.73% to Aarin Amit Ambavat, (one of the members of our Promoter Group), and 160,000 each aggregating to 0.10% to 100 for the members of our Promoter Group). to Anisha Bhavesh Jain and Anuia Nitesh Jain (members of our Promoter Group) (Transfers)
- The details of the Transfers are set out below

Sr. No.	Date of Transaction/ Transfer	Name of the Transferor	Name of the Transferee/Acquirer/ Allottee	Nature of Transfer	Number of Equity Shares Transferred	Percentage of pre-Issue Share Capital of our Company	Transfer Price Per Equity Share	Relationship of allottees/Transferee with the Company, Promoter, Promoter Group, Directors, KMPs, Subsidiaries and their Directors and KMPs
1.	July 22, 2024	Amit Mangilal Jain	Aarin Amit Ambavat	Gift	26,59,924	1.73	Nil	Son of our Promoter
2.	July 22, 2024	Amit Mangilal Jain	Anisha Bhavesh Jain	Gift	1,60,000	0.10	Nil	Sister of our Promoter
3.	July 22, 2024	Amit Mangilal Jain	Anuja Nitesh Jain	Gift	1,60,000	0.10	Nil	Sister of our Promoter

Shareholding of Amit Mangilal Jain, Aarin Amit Ambavat, Anisha Bhavesh Jain and Anuja Nitesh Jain in our Company, prior to and post the Transfers, are set out below.

Sr.	Name of the Shareholder	Pre-Transfer	Shareholding	Post-Transfer Shareholding		
No.		Number of Equity Shares	Percentage of pre-Issue share capital of our Company (%)	Number of Equity Shares	Percentage of pre-Issue share capital of our Company (%)	
1.	Amit Mangilal Jain	126,137,732	82.10	123,157,808	80.17	
2.	Aarin Amit Ambavat	76	Negligible	26,59,924	1.73	
3.	Anisha Bhavesh Jain	Nil	-	1,60,000	0.10	
4.	Anuja Nitesh Jain	Nil	-	1,60,000	0.10	

Pre-IPO Placement of Equity Shares

Our Company has, in consultation with BRLM, undertaken a private placement of 1,626,016 Equity Shares at an issue price of ₹123 per Equity Share (including a premium of ₹113 per Equity Share) aggregating ₹200.00 million (Pre-IPO Placement). The details of the Pre-IPO Placement are set out below

Date of allotment	Number of Equity Shares allotted	Details of allottees	Face value per Equity Share (₹)	Form of consideration	Relationship of allottees with the Company, Promoter, Promoter Group, Director, KMPs, Subsidiaries, Group Companies and their directors and KMPs	Date of allotment	Number of Equity Shares allotted	Details of allottees	Face value per Equity Share (₹)	Form of consideration	Relationship of allottees with the Company, Promoter, Promoter Group, Director, KMPs, Subsidiaries, Group Companies and their directors and KMPs
July 22,	68,292	Nitesh Kumar Lalitkumarji Jain	10	Cash	None	July 22,	8,130	Kalpesh Shah HUF	10	Cash	None
2024	68,292	Rakesh Lalitkumar Jain	10	Cash	None	2024	81,300	Sunilkumar Jain	10	Cash	None
	60,975	Anju Rakesh Jain	10	Cash	None		8,943	Bhushan D Gharat	10	Cash	None
	60,975	Yash Nitesh Jain	10	Cash	None		8,943	Mrugesh Suresh Panchal	10	Cash	None
	243,902	Darshan Desai HUF	10	Cash	None		36,585	Yash Rakesh Jain	10	Cash	None
	20,325	Rina Vipul Doshi	10	Cash	None		17,073	Shah Monika Sandeep	10	Cash	None
	243,902	Mehul Kirit Mehta	10	Cash	None		8,130	Sapna Jain	10	Cash	Sister of Sandeep Jain**
	243,902	Chaitya Ajay Mehta	10	Cash	None		8,130	Hiren Hasmukhrai Doshi	10	Cash	None
	60,975	Chirag Corporation	10	Cash	None		4,878	Khushal Jayantilal Patel	10	Cash	None
	20,325	Vikas Sampatlal Jain	10	Cash	None		4,878	Deepak Chaganlal Velani	10	Cash	None
	20,325	Navinkumar Jain	10	Cash	None		8,130	Pragnesh Rameshbhai Patel	10	Cash	None
	20,325	HiralJShah	10	Cash	None		8,130	Sreekumar S Pillai	10	Cash	None
	40,650	Amit Tarachand Jain	10	Cash	None		9,756	Jinal Pritesh Senghani	10	Cash	None
	40,650	Naresh jain	10	Cash	None		4,065	Azim Fahim khan	10	Cash	None
	20,325	Pinki Sheetal Solanki	10	Cash	None		8,130	Jagruti Sanjay Mehta	10	Cash	None
	16,260	Pradeep Himatlal Joshi	10	Cash	None		8,130	Jayanti Fulchand Avlani	10	Cash	None
	16,260	Jayant Himatlal Joshi	10	Cash	None		4,065	Kalpana Kirti Gandhi	10	Cash	None
	16,260	Kritika Pratik Jain	10	Cash	Sister of Arpit Vikram Jain*		4,065	Nilesh Babulal Shah	10	Cash	None
	21,951	Ayushi Vikram Jain	10	Cash	Sister of Arpit Vikram Jain*		4,065	Ramesh Babulal Shah	10	Cash	None
	10,162	Jay Minesh Modi	10	Cash	None		4,065	Sharanpreet Suri	10	Cash	None
	10,162	Siddharth Sunil Ruia	10	Cash	None		8,130	Jailesh Champak Dalal	10	Cash	None
	10,162	Mukesh Dhirubhai Shah	10	Cash	None		2,439	Niraj Sashikant Mehta	10	Cash	None
	8,130	Neel Dilip Jain	10	Cash	None		4,065	Pratik Vinod Jain	10	Cash	None
	6,097	Mohit Suresh Rakhecha	10	Cash	None		4,065	Sejal Jinesh Jain	10	Cash	None
	4,065	Riya Arpit Singhvi	10	Cash	None		4,077	Kitesh Dineshkumar Jain	10	Cash	None
						Total	16,26,016				

*Arpit Vikram Jain is the Whole Time Director of our Company.

Place: Mumba Date: July 23, 2024

**Sandeep Ummedmal Jain is our Chief Operating Officer and one of the members of Senior Management of our Company,

Pursuant to the Pre-IPO Placement our paid-up Equity Share capital has increased from ₹1,520.00 million to ₹1,536.26 million.

The size of the Fresh Issue of up to ₹ 4.300.00 million as disclosed in the DRHP has been reduced by ₹ 200.00 million pursuant to the Pre-IPO Placement and the revised size of the Fresh Issue is up to ₹ 4.100.00 million. For risk regarding apprehension/concerns of the listing of our Equity Shares on the Stock Exchanges see 'Risk Factors - There is no guarantee that our Equity Shares will be listed on the BSE and the NSE in a timely manner or at all'on pages 52 and 53 of the DRHP. The payment consideration required to be paid by all the allotees to the Company, for the purchase of Equity Shares (as mentioned above) has been completed.

The entire proceeds from the Pre-IPO Placement aggregating ₹ 200.00 million will be utilised for general corporate purposes. For details in relation to general corporate purposes, see 'Objects of the Offer - General corporate purposes' on page 99 of the DRHP. The above changes should be read in conjunction with the DRHP and accordingly the DRHP would stand further amended pursuant to this Notice to Investors. The information in this Notice to Investors supplements the DRHP and updates the information in the DRHP, as applicable. However, this Notice to Investors does not reflect all the changes that have occurred between the date of filing of the DRHP and the date hereof, and the information included in the DRHP will be suitably updated, including to the extent stated, and consequent to the contents of, this Notice to Investors, as may be applicable in the Red Herring Prospectus and the Prospectus, as and when filed with the RoC, SEBI and the Stock Exchanges All capitalised terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

BOOK RUNNING LEAD MANAGER	REGISTRAR TO THE ISSUE
UNISTONE	Bigshare Services Pvt. Ltd.
Unistone Capital Private Limited A/ 305, Dynasty Business Park, Andheri-Kurla Road, Andheri East, Mumbai – 400 059, India. Tel.: +91- 9820057533; E-mail: mb@unistonecapital.com Investor Grievance E-mail: compliance@unistonecapital.com Contact Person: Brijesh Parekh; Website: www.unistonecapital.com SEBI Registration: INM000012449	Bigshare Services Private Limited Office No. S6 -2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai - 400093, Maharashtra, India. Tel: +91-22-62638200 E-mail: ipo@bigshareonline.com; Website: www.bigshareonline.com Investor grievance e-mail: investor@bigshareonline.com; Contact Person: Jibu John. SEBI Registration Number: INR000001385
	For ADKADE DEVELOPEDS LIMITED

On behalf of the Board of Directors

Sheetal Haresh Solani

Company Secretary and Compliance Officer

ARKADE DEVELOPERS LIMITED is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP dated August 31, 2023 with the SEBI on September 1, 2023 and thereafter with the Stock Exchanges. The DRHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the websites of the Stock Exchanges, i.e., the BSE Limited and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.arkade.in, and on the website of the BRLM, i.e., Unistone Capital Private Limited at www.unistonecapital.com. Any potential investor should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, please see the section entitled "Risk Factors" on page 28 of the DRHP. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI for making any

The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act, as amended (Securities Act) or any other applicable laws in the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in 'offshore transactions' in reliance on Regulation S under the Securities Act and the applicable laws of the jurisdictions where such offers and sales are made. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be issued or sold, and Bids may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

Sonali Sanas Chief Legal Officer, CS & Strategy



: पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू व चिकुनगुण्या यांसारख्या किटकजन्य आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने डेंग्यु मुक्त पिंपरी चिंचवड शहर म्हणजेच बीट डेंग्यू मोहिम सुरु केली असून त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या प्रभावी

अंमलबजावणीसाठी तसेच या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे. बीट डेंग्यू

मोहिमेअंतर्गत सोमवार ते शनिवार डास नियंत्रणाबाबत महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभाग व इतर विभागामार्फत शहरात विविध ठिकाणी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रत्येक आठवडा एक दिवस एक तास या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी दर रविवारी सकाळी ९ ते १० या वेळेत घरातील पाणी साठवणूकीची साधने स्वच्छ व कोरडी करून एक तास स्वत:साठी व कुटुंबियांसाठी देण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. डेंग्यूमुक्त पिंपरी चिंचवड शहर मोहिमेअंतर्गत आज महापालिकेच्या वतीने सरकारी आणि खाजगी रुग्णालयामध्ये किटकजन्य आजार आणि डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच रुग्णांलयाच्या परिसरातील डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती

रुग्णालयासमवेत

सर्व रुग्णालये,

दवाखाने तसेच

आणि दवाखाने

दवाखान्यात

खाजगी राग्णालये

यांनी आपआपल्या

रुग्णालयात तसेच

साफसफाई व डास

उत्पत्ती स्थानके

नष्ट करण्याची

कार्यवाही केली.

LOST & FOUND

Name: Qureshi Mubbashir Sadik Address: Plot No 9, room no1606, Islampura, Bharat Nagar, Opp ICICI Bank, Bandra East, Mumbai 400051 Note: I Mr Qureshi Mubbashir sadik has lost my original Diploma mark sheet part 1 due to demolition of my house if any one found please contact me
Phone: 8928104861

CHANGE OF NAME

Mrs Iona Extross (wife of Late Lt Col Irwin Wenceslaus Extross (Retd) R/o FLAT NO 101/102, MADELINE, PLOT NO 10, SAI NAGAR COLONY, ST.ANTHONY ROAD CHEMBUR MUMBAI 400 071 have changed my name to Iona Extross.

जाहीर सूचना प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. माझे अशील **श्रीमती प्राण देवी रामसमुझ पाठक** हे गलमत्ता अर्थात **फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, इमारत** नं.१ सोनम सुविधा को.हौ.सो.लि., न्यु गोल्डन नेस्ट, फेझ-११/ए-१२, भाईंदर (पुर्व), ठाणे-४०११०५ या जागेचे पुर्वीचे मालक आहेत. **स्वर्गीय श्री. रामसमुझ राजाराम पाठक** (दिनांक १०.०६.२०२२ रोजी मयत) यांच्या पश्चात त्यांची तनी **श्रीमती प्राण देवी रामसमुझ पाठक,** त्यांची मुले अजय रामसमुझ पाठक, अशोक रामसमुझ गठक, अरुण रामसमुझ पाठक आणि मुली गीता **ज्ञायदेशीर वारसदार असून त्यांनी त्यांचे** अविभाजीत अधिकार, हक्क, शेअर्स हे <mark>श्रीमती प्राण देवी रामसुमझ</mark> **पाठक** यांच्या नावे मुक्त केले.

माझे अशील **श्रीमती प्राण देवी रामसुमझ पाठक** यांच्या वतीने मी खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे पदर मालमत्तेमधील मयत सदस्याचे शेअर्स व हित आणि मालमत्तेबाबत दावा व आक्षेप सदर सूचन काशनापासन **१५ दिवसात** मागवित आहे. वकील आर.के. तिवारी (वकील उच्च न्यायालय

सी-3/003 चंदेश हिल्स १ २ ३ लोधा मार्ग, आचोळे रोड, नालासोपारा (पुर्व), जिल्हा पालघर-४०१२०९.

PUBLIC NOTICE My clients, MR. RAJU BABLANI is the member and shareholder of Legend member and shareholder of Legend Co-operative Housing Society Ltd., Plot No.95, Survey No.41, Opp Mala Towers, New Link Road, Off Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai-400 053, holding in his name five shares of Rs.50/- each bearing share certificate No. 02, Member Register No.A-102, having Distinctive Nos 006 to 010 hoth inclusive) in respect Nos.006 to 010 (both inclusive) in respect of Flat No.A02, 1st Floor, "A" Wing, of the

Said society
That the original share certificate has been lost or misplaced somewhere in house and could not be traced.
Now my client, MR. RAJU BABLANI, has applied to the society and requested them to issue duplicate share certificates in lieu of original share certificate in respect of Flat No.102.
Any person/s or any financial institution having any claims or objections, either legally or equitably, should lodge their objection to me or to the society, within 10 days from the date of publication of this notice otherwise the society shall issue her duplicate share certificates in place of original share certificates. Mumbai 24th day of July 2024. Mumbai 24th day of July 2024 P.N. RANE, Advocate B-2/13,Ghanshyam Vijay CHSL, Vijay Nagar, Marol, Andheri (East), Mumbai-400 059.

जाहीर सूचना

वर्<mark>गीय श्री. मुरलीधर चिमनदास धिंग्रा</mark> हे संजीव न्क्लेव्ह को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१ या सोसायटीचे सदस्र आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील **फलॅट** दिनांक ०९.०४.२०२१ रोजी निधन झाले. सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्या वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडू काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच प्रसिध्दीपासून **१५ (पंधरा)** दिवसात सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासार याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठच अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप राज्ये जारीत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील . देलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या श्रेअर्सव हितसंबंधाच्या न्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केलं तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्याव सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीक<u>ु</u> उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरि नोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्य गरखेपर्यंत स.१०.३० ते दु.१२.३० दरम्यान उपलब आहेत.

ठिकाण: मुंबई दिनांक: २४.०७.२०२४ च्या वतीने व करिता . संजीव एन्क्लेव्ह को–ऑप. हौसिंग सोसायटी लि मा. सचिव

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री.

लक्ष्मण बाबराव सामंत ऊर्फ लक्ष्मण दत्तारा **सामंत** हे फ्लॅट क.७०१. क्षेत्रफळ ९८१ चौ.प (सुपर बिल्टअप क्षेत्र), ७वा मजला, निर्मल अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, जमीन सीटीएस क्र.२१२४ गाव दहिसर, प्लॉट क्र.११७, श्री कृष्ण नगर, राष्ट्रीय उद्यानाजवळ, बोरिवली पर्व, मंबई-४०००६६ (यापढे तदर फ्लॅट म्हणून संदर्भ) येथील जागेचे आता मालव सदर फ्लॅट क्र.७०१ मुळत: श्री. दत्ताराम महादेव

सामंत, ज्यांचे १४.०३.२००३ रोजी निधन झाले, यांच्या मुळ मालकीचे होते, यांच्या पश्चात श्रीमती सुशिला दत्ताराम सामंत-पत्नी, श्री. नितीन दत्ताराम तामंत-मुलगा, श्री. लक्ष्मण बाबुराव सामंत ऊर्फ लक्ष्मण दत्ताराम सामंत-मुलगा, श्री. गौरव जगदीश वालावलकर-नात् व श्री. अपूर्व जगदीश वालावलकर-नातू हे कायदेशीर वारसदार आहेत, परंतु त्यांनी वारसा प्रमाणपत्राकरिता अर्ज केलेला नव्हता आणि कोणत्याही उचित न्यायालयाद्वारे वारस ग्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. श्रीमती सुशिला दत्ताराम सामंत, श्री. नितीन दत्ताराम

सामंत**.** श्री. गौरव जगदीश वालावलकर व श्री. अपूर्व जगदीश वालावलकर, त्यांचे मुखत्यारपः धारक श्री. गौरव जगदीश वालवलकर, मुक्तकर्ते श्री. लक्ष्मण बाबुराव सामंत ऊर्फ लक्ष्मण दत्ताराम सामंत, प्राप्तकर्ते यांच्या दरम्यान मृक्तता करारनाम करण्यात आला.

जर कोणा व्यक्तीस **श्री. लक्ष्मण बाबुराव सामंत ऊर्फ लक्ष्मण दत्ताराम सामंत** यांच्या व्यतिरिक्त सदर म्लॅय किंवा भागाबाबत दावा किंवा अधिका असल्यास त्यांनी त्यांचा दावा योग्य दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन ारखेपासून **७ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत. असे समजले जार्डल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत

> असोशिएट डी ज्युरिसकरित मालक ॲड. मुक्ता सोहोनी श्री. लक्ष्मण बाबुराव सामंत ऊर्फ लक्ष्मण दत्ताराम सामंत यांचे वकील उच्च न्यायालय व नोटरी

पत्ताः कार्यालय क्र.२०८, चावला कॉम्प्लेक्स सेक्टर १५, सीबीडी बेलापूर नवी मुंबई-४००६१४ दिनांक: २४.०७.२०२४

PUBLIC NOTICE

Notice hereby given public at large that, r clients MR. MOHAMMAD RIYAZ MOHAMMAD MUSTAFA KHAN & MR MOHAMMED RAHIL ANWAR SHAIKH, ar purchased the property i.e open plot of land admeasuring 5732 sq.ft out of 6.32 Guntha pearing Survey No. 68, Hissa No. 3/1(pt CTS No. 492, lying being situated a Malwani, Malad West, Mumbai- 400095, i the Village: Malwani, TalukaBorivalifrom th vendor MR. DANIEL BERNARD GRACIAS. If anybody having any rights, title, interes over the above said property, whatsoeve may send their objection/claim to me i writing together with supporting documer within 15 days at the following address give

ADV. AJAY S. YADAV Shop No. 06, Juleshwadi, Gaondevi Mandir Road, Malwani, Gate No. 06, Malwani, Malad (W), Mumbai-95. Date: 23/07/2024

PUBLIC NOTICE Notice is nereby given that the share certificates No. 53042162, 53042163 52501688, 66766539, 52850578, 52850579 62501260, 66765976, for 399 shares of R 0/- Face Value shares under folio no 72592506(210) & 031433126(189) bearing ist No.1243458820-1243458839 243458840-1243458849, 221069964 210699706, 6885003426-6885003545 240604492-1240604514. 1240604515 240604518, 2210669313-2210669366 3884959693-6884959800, standing in the name of Rajendra Prasad Nemani in the books of Reliance Industries Limited, ha been lost and the advertiser has applied to the Company for issue of duplicate shar certificate in lieu thereof. Any person who nas claim on the said shares should lodge

such claim with the Company registered a

3rd Floor, Maker Chambers IV,,222, Narimar

Point, Mumbai Maharashtra-400021 withir

which the Company will proceed to issue duplicate share certificate in respect of the

aid shares

5 days from the date of this notice failing

All persons are hereby informed that my client, MR. PARAS VINODCHANDRA KOTHARI, having an office at B-402, Kanara Business Centre, Link Rd, Ghatkopar East, Mumbai 400075, is a creditor of 1] Mr. Omprakash Keshardo Singhania, 2] Sunil Omprakash Keshardo Singhania, 2] Sunil Omprakash Keshardo Singhania, 3] Siddhant Sunil Singhania, and 4] Sha sha n k Su ni I Si n g h a n i a. Th a t 1] Mr. Omprakash Keshardo Singhania, 3] Siddhant Sunil Singhania, 3] Siddhant Sunil Singhania, and 4] Shashank Sunil Singhania and 4] Shashank Sunil Singhania owner several properties i.e. 1] Flat No. 39, Vishnu Mahal, CHS Ltd, 6th Floor, D-Rd, Opp Vankhade Stadium, Marine Lines, Churchgale, Mumbai 400020, 2] 1 Flat at Dombivali and 3] land at Bhu Kramak 219A, 22100 Chauras Meter, Mahabaleshwar, Satara (hereinafter referred to as "The Said Property"). Mr. Omprakash Keshardo Singhania issued a necessary writing dated 27/104/2024, undertaking to clear/pay the dues of my client, by transferring or selling the said property. My client is the creditors of 1] Mr. Omprakash Keshardo Singhania, 2] Sunil Omprakash Keshardo Singhania, 3] Siddhant Sunil Singhania therefore they are liable to transfer the said property to clear the dues as per the writing dated 27/04/2024. However, my client has come to know that 1] Mr. Omprakash Keshardo Singhania, 3] Siddhant Sunil Singhania, now intends to create third-party rights/sell or transfer his rights and ownership of the Said Property in favor of a third person without the knowledge, consent, or permission of my client, despite the undertaking given in writing dated 27/104/2024. PUBLIC NOTICE

of the Said Property in favor of a furing person without the knowledge, consent, or permission of my client, despite the undertaking given in writing dated 27/04/2024.

My client has every right, title, interest, and claim to the Said Property by virtue of the writing and video dated 27/04/2024 issued by Mr. Omprakash Keshardo Singhania. There is every possibility that 1] Mr. Omprakash Keshardo Singhania, 2] Sunil Omprakash Keshardo Singhania, 2] Sunil Omprakash Kinghania, 3] Siddhant Sunil Singhania, and 4] Shashank Sunil Singhania Sunil Singhania, by misrepresenting to the public at large and intending to create third-party rights, may try to transfer the Said Property in the name of a respective purchaser/sby taking advantage of the document in respect of the Said Property. In that event, my client would suffer valuable irreparable loss, harm, and prejudice Therefore, my client informs the public at large tot to exercite sets the serviced of the public at large tot to exercite sets the serviced of the content of the serviced of the ser herefore, my client informs the public at larg Therefore, my client informs the public at large not to enter into any kind of transaction with 11 Mr. Omprakash Keshardo Singhania, 2] Surid Mr. Omprakash Singhania, 3] Siddhant Suni Singhania, and 4] Shashank Sunil Singhania in respect of the Said Property. If anyone enters into any transaction with 11 Mr. Omprakash Keshardo Singhania, 2] Sunil Omprakash Singhania, 3] Siddhant Sunil Singhania, the same shall noblind upon my client, and the said person shall do so at his own risk. cost, and consequences. do so at his own risk, cost, and consequences. Date: 24/07/2024 Place: Mumbai

ate: 24/07/2024 Place: Mumbai SATYAM R. DUBEY Advocate High Courl 201/B, Shree Hari Enclave CHS Ltd., Mulund-West, Mumbai-400080

जाहीर नोटीस

या नोटीसदारे आम जनतेस असे कलविण्यात येते की श्रीमती कविता अशोक भारिय आणि श्रीमती. सलोमी जी. भाटिया हे सर्वे क्रमांक ४५, हिस्सा क्रमांक ३, २/१, २/२ सी.टी.एस. क्रमांक ५०४, ५०५, ४८७२१.८४ चौ. फूट म्हणजे ४५२६.३७ चौ. मीटर क्षेत्रफव पैकी ५९०९.६५ चौ. फूट क्षेत्रफळ म्हणजे ५४९.०२ चौ. मीटर असलेला त्यांची मालमत्ता मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा अंतर्गत गाव – मालवर्ण तालुका – बोरिवली येथे वसलेले क्षेत्र चे कायदेशीर सह-मालक आहेत. तसेच **श्रीमती कविता अशोक भाटिया आणि श्रीमती. सलोमी जी. भाटिया (विक्रेते)** सोबत **श्री. राजेश** जे. सिंह, श्री. ओमप्रकाश एच. कुमावत, श्री. प्रतीक ओ. कुमावत आणि श्री. हरिनारायण एल. सिंह (मान्यता देणारे) हे वर नमूद केलेली मालमत्ता श्री. मनीष अमृतलाल कोठारी (खरेदीदार) ह्यांना विकण्यास इच्छुक आहेत.

सद्रे वर नमुद्र केलेली मालमत्ता किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, देवाणघेवाण करार, बक्षीसपत्र, भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क, गहाणखत, ट्रस्ट, वारसा हक्क, वहिवाटीचा हक्क, आरक्षण, बोजा, देखभाल किंवा इतर, याद्वारे कोणताही दावा/स्वारस्य असल्यास त्यांना या नोटीस/सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्यासंबंधी हि नोटीस/सूचन प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत मला खालील नमूद पत्यावर त्यासंबधीत योग्य त्या कागद पत्रांसहित व पुराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासून सदर व्यक्ती अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला त्या संबंधीचा आपला दावा सोडून दिलेल आहे असे समजहण्यात येईल.

एडवोकेट वितेश आर. भोईर १०, सूरज बाली निवास, ठिकाण - मुंबई स्टेशन रोड, रजिस्ट्रेशन ऑफिस च्या समोर गोरेगाव (पश्चिम), मुंबई – ४०० १०४ दिनांक: २४/०७/२०२४

जिलेट इंडिया लिमिटेड

CIN:L28931MH1984PLC267130 नोंदणीकृत कार्यालयः पी ॲन्ड जी प्लाझा, कार्डीनल ग्रेसीअस रोड, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९, दूर.:९१-२२-६९५८६०००; फॅक्स:९१-२२-६९५८७३३७, वेबसाईट: in.pg.com

कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या कलम २०१(२) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की. १८ मार्च, २०२४ रोजी मंडळाद्वारे मान्य आणि ३ जुलै, २०२४ रोजी टपाल मतदानाने कंपनीच्या प्रदस्यांद्वारे मंजुर नियम व अटीनुसार आणि वेतनश्रेणी प्रमाणे १ मे, २०२४ पासून ५ वर्षांच्य कालावधीकरिता कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. कुमार वेंकटसुब्रमनियः (डीआयएन:०८१४४२००) यांच्या नियुक्तीकरिता कायद्याचे कलम १९६ व अन्य लागू तरतुदी अंतर्गत मान्यता घेण्यासाठी केंद्र शासन यांच्याकडे अर्ज करण्याचे कंपनीने योजिले आहे.

सदर नियुक्ती ही केंद्र शासनाच्या मान्यतेवर अवलंबून आहे. जिलेट इंडिया लिमिटेडकरीत सही/

श्री. कुमार वेंकटसुब्रमनियन हे त्यांच्या नियुक्तीच्या वेळी अनिवासी भारतीय आहेत आणि म्हणून

फ्लेविआ मचाडो दिनांक : २३.०७.२०२४ ठिकाण : मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी एसीएस: ३८९८६

Oriental Insurance

बिझनेस ऑफिस दादर जाहीर सूचना

कंपनीचे खालील मोटार/अग्नी/किरकोळ कव्हरनोट हरवले आहेत.

Sl. No.	Book ID	Covernote No.				
1	932529	CN-A-2368111681				
2	982780	CN-A-2401112506				
3	982780	CN-A-2401112507				
4	982780	CN-A-2401112513				
5	982780	CN-A-2401112514				
6	982780	CN-A-2401112516				
7	982780	CN-A-2401112524				
याबाबत दिनांक २२ जुलै, २०२४ रोजीचे तक्रार क्र.५९३९२/२०२४ नुसार पोलीस तक्रार केली						

उपरोक्त नमुद कव्हरनोटस्च्या गैर वापरामुळे होणारे कोणतेही नुकसान किंवा दायित्वाकरिता

कंपनी जबाबदार असणार नाही.

जर कोणास ते सापडल्यास कृपया पुढील पत्त्यावर आणुन द्यावे: दी ओरिएन्टल इन्श्ररन्स कंपनी लि., दादर शाखा कार्यालय, २रा मजला, लक्ष्मी कमर्शियल

कॉम्प्लेक्स, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई–४०००२८. दूर.:०२२–४०२२१२८२ दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि. अनिथा डी. उचिल, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापिका

बॉम्बे सायकल ॲण्ड मोटार एजेन्सी लिमिटेड

सीआयएन:एल७४९९९एमएच१९१९पीएलसी०००५५७ नोंद. कार्या.: ५३४, सरदार वल्लभभाई पटेल रोड, ऑपेरा हाऊस, मुंबई-४००००७.

दूर.:०२२-२३६१२१९५/९६/९७, वेबसाईट:www.bcma.in, ई-मेल:investors@bcma.in

सूचना

पेथे सूचना देण्यात येत आहे की, गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परतावा) अधिनियम, २०१६ (आयईपीएफ नियम), सुधारितप्रमाणे सहवाचिता कंपनी कायदा २०१३ च्या कलम् १२४ च्या तरतदीनसार ७ सलग वर्षांकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेल्या लाभांशासंदर्भातील सर्व शेअसं तिवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफ प्राधिकरण) च्या डिमॅट खात्यात कंपनीद्वारे हस्तांतरी

नेयमांचे पालन करून, सर्व संबंधित भागधारकांना वैयक्तिक नोटिसा पाठवल्या जात आहेत ज्यांचे समभाग उपरोत नेयमांनुसार आयईपीएफ मध्ये हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत, अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील कंपनीच्य https://www.bcma.in वेबसाइटवर उपलब्ध केले आहेत:

या संदर्भात, कृपया खालील गोष्टी लक्षात घ्याः

भसल्यास) कळवावे.

- तुमच्याकडे वास्तविक स्वरूपात भागधारणा असल्यास: द्य्यम भाग प्रमाणपत्र जारी केले जाईल आणि आयईपीएफ मध्ये हस्तांतरित केले जाईल. तुमच्या नावावर नोंदणीकृत आणि तुमच्याकडे असलेले मूळ भाग
- २) जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भागधारणा असल्यास: तुमच्या डिमॅट खाल्यातून आयईपीएफ मध्ये हस्तांतरित करण्यासाठी जबाबदार असलेल्या शेअर्ससाठी डेबिट केले जाईल

१९ सप्टेंबर, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी वैध दावा प्राप्त न झाल्यास, कंपनी उत्तरदायी लाभांश आणि इक्विटी शेअर आयईपीएफ प्राधिकरणाच्या नावे पुढील कोणतीही सूचना न देता हस्तांतरित करण्यास पुढे जाईल. कृपया लक्षात ठेवा की दावा न केलेल्या लाभांशाची रक्कम आणि आयईपीएफकडे या नियमांनुसार हस्तांतरित केलेल्या नमभागांच्या संदर्भात कंपनीविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही. हे नोंद घ्यावे की संबंधित भागधारव विहित फॉर्म आयईपीएफमध्ये ऑनलाइन अर्ज करून आणि फॉर्म आयईपीएफमध्ये नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांची वास्तविक प्रत कंपनीच्या नोडल ऑफिसरला पाठवून आयईपीएफ प्राधिकरणाकडून शेअर्स आणि गभांशाचा दावा करू शकतात

ारील प्रकरणावरील कोणत्याही प्रश्नांसाठी, भागधारकांना विनंती आहे की त्यांनी कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधीशी संपर्क साधावा, आरटीए (वास्तविक स्वरुपात शेअर्स असल्यास) ईमेलः csg_unit@linkintime.co.in वर विनंती पाठवा आणि तुमचे ठेवीदार सहभागीदार (डीमॅट स्वरुपात शेअस

> बॉम्बे सायकल ॲण्ड मोटार एजेन्सी लिमिटेडकरित सही/

> > निधी अगरवात

दिनांक: २४.०७.२०२४ कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना - आयडी कार्ड हरवले

AICICI Bank

सदर सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी आहे की, आयडी कार्ड क्र. <u>२४३६२३३</u> असलेले आयसीआयसीआय बँक लि. ने जारी केलेले <mark>श्री. प्रशांत परशुराम कदम</mark> यांचे एक आयडी कार्ड हे प्रवास करताना <u>२२/०७/२०२४</u> रोजी गहाळ आणि / किंवा हरवले आहे. कोणाला सापडल्यास मॅनेजर, डेब्ट सर्व्हिसेस ॲण्ड मॅनेजमेंट ग्रुप, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, **पहिला मजला,** C विंग, ॲट्युमन इस्टेट, चांदिवली स्टुडियो जवळ, म्हाडा कोलनी समोर, चांदिवली, अंधेरी(ई), मुंबई- ४०००७२.

त्यामुळे आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या सर्व ग्राहकांना याद्वारे सुचित करण्यात येते की, आयडी कार्ड क्र.<u>२४३६२३३</u> धारक कोणत्चाही अनधिकृत व्यक्तिला कोणतेही प्रदान करु नये.

कृपया पुढे सूचना घ्यावी की कोणीही सदर आयडी कार्डधारक कोणत्चाही व्यक्तिला प्रदान करित . असल्यास त्याची / तिची स्वतःचा खर्च, जोखीम आणि परिणामांवर तसे करावे आणि आयसीआयसीआय बँक कोणत्चाही प्रदानासाठी बंधनकारक आणि / किंवा जबाबदार राहणार नाही. दिनांक : २२/०७/२०२४

ठिकाण : मुंबई आयसीआयसीआय बँक लि. करिता

प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हायजिन ॲण्ड हेल्थ केअर लिमिटेड

CIN:L24239MH1964PLC012971 नोंदणीकत कार्यालयः पी ॲण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मुंबई-४०००९९. दूर.: (९१-२२) २८२६६०००, फॅक्स: (९१-२२) २८२६७३३७, ई-मेल: investorrpghh.im@pg.com; वेबसाईट: in.pg.com

कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या कलम २०१(२) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, १८ मार्च, २०२४ रोजी मंडळाद्वारे मान्य आणि ३ जुलै, २०२४ रोजी टपाल मतदानाने कंपनीच्या सदस्यांद्वारे मंजुर नियम व अटीनुसार आणि वेतनश्रेणी प्रमाणे १ मे, २०२४ पासून ५ वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. कुमार वेंकटसुब्रमनियन (डीआयएन:०८१४४२००) यांच्या नियुक्तीकरिता कायद्याचे कलम १९६ व अन्य लागू तरतुदी अंतर्गत मान्यता घेण्यासाठी केंद्र शासन यांच्याकडे अर्ज करण्याचे कंपनीने योजिले आहे.

श्री. कुमार वेंकटसुब्रमनियन हे त्यांच्या नियुक्तीच्या वेळी अनिवासी भारतीय आहेत आणि म्हणून सदर नियुक्ती ही केंद्र शासनाच्या मान्यतेवर अवलंबून आहे.

> प्रॉक्टर ॲन्ड गॅम्बल हायजीन ॲन्ड हेल्थ केअर लिमिटेडकरिता सही/

ठिकाणः मुंबई दिनांकः २३.०७.२०२४

घनश्याम हेगडे कार्यकारी संचालक व कंपनी सचिव डीआयएन:०८०५४७१२

MAN

नोंद कार्या : मन हाऊस १०१ एस व्ही रोड पवन हंस समोर विलेपार्ले (प.) मंबई-x0004E द्र::0२२-६६४७७५००, फॅक्स क्र::0२२-६६४७७६००, वेबसाईट:www.mangroup.com, ई-मेल:cs@maninds.org सूचना

गुंतवणूकदार शिक्षण संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे कंपनीचे समभागांचे हस्तांतरण

ागधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा ोखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६, सुधारित (नियम) च्या तरतूदीनुसार, **वित्तीय वर्ष** २०१६-१७ साठी घोषित केलेल्या लाभांश मागील ७ वर्षांच्या कालावधीकरिता देण्यात न आलेले व दावा ा केलेले शेअर्स **०२.११.२०२४** रोजी गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे हस्तांतरित केले जातील. ७ सलग वर्षांकरिता शिल्लक लाभांशसंदर्भातील संबंधित शेअर्ससुद्धा आयईपीएफकडे हस्तांतरी

डिपॉझिटरीज ॲक्ट, १९९६ अंतर्गत तारण असलेले शेअर्स किंवा अशा शेअर्सचे हस्तांतरणास कायद्याचे/ यायाधिकरणाचे न्यायालयाच्या विशिष्ट आदेशासंदर्भात आयईपीएफकडे कंपनीद्वारे असे शेअर्स हस्तांतरी bले जाणार नाहीत. तथापि, संबंधित भागधारकांनी न्यायालय/न्यायाधिकरण आदेश/तारण/गहाणवट इत्यादीचे कागदोपत्री पुरावे सादर करावेत.

नदर नियमाच्या आवश्यकतेनुसार ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स हस्तांतरणास देय आहेत त्यांना वैयक्तिः त्र व्यवहार करण्यात आलेला आहे आणि फोलिओ क्र./डीपी आयडी व क्लायंट आयडी आणि भागांची iख्या यासह अशा भागधारकांचे संपुर्ण तपशील कंपनीच्या (www.mangroup.com) वेबसाईटव अपलोड करण्यात आले आहे.

गागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणास पात्र शेअर्स व दाव केलेले/देण्यात न आलेले लाभांशाचे तपशील पडताळून पहावे. संबंधित भागधारकांनी कंपनी/कंपनी निबधंक व हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) यांना योग्य वेळेत आगाऊ अर्थात **३० ऑक्टोबर. २०२४** रोर्ज किंवा त्यापूर्वी कळवावे. जेणेकरून कंपनीला/आरटीएला आयईपीएफकडे अंतिम तारखेपर्यंत त्यांचे अर्ज प्रक्रियेत घेता येतील. आरटीएचे संपर्क तपशील; सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम) नुंबई-४०००८३, दूरध्वनी:+९१-२२-४९१८६०००; ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in.

न्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ खात्यामध्ये हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविव वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएप बात्यामध्ये डिमॅट स्वरुपातील शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम् गगप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर, कंपनीद्वारे डिपॉझिटरींना कळविले जाईल की, कॉर्पोरेट कारवाईमार्फत नविन/दुय्यम भागप्रमाणपत्र डिमॅट स्वरुपात रुपांतरीत करावेत आणि रं भायर्डपीएफच्या नावे हस्तांतरीत करावे. त्यांच्या नावे नोंद्र असलेले मूळ भागप्रमाणपत्र साहजिकच रह केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी कृपय पुढे नोदं घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात अशा शेअर्सचे हस्तांतरणाकरिता ज्या संबंधि गिधारकांचे खाते आहे अशा डिपॉझिटरीकडे आवश्यक सहकारी कारवाईटारे कळविले जाईल

गगधारकांनी पुढ़े याची नोंद घ्यावी की कंपनीने त्याच्या वेबसाइटवर उपलब्ध केलेल्या माहितीचा विचा bला पाहिजे आणि आयईपीएफला भाग हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने कंपनीने नवीन/दुय्यम भागप्रमाणप नारी करण्याच्या बाबतीत पुरेशी सूचना मानली जाईल. कुपया लक्षात ठेवा की उपरोक्त दावा न केलेल्या/न भरलेल्या लाभांश रकमेच्या बाबतीत आणि

आयईपीएफमध्ये एकदा हस्तांतरित झाल्यानंतर समभागांविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही. आयईपीएफ ग्राधिकरणाकडून नियमांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण केल्यानंतर, अशा कोणत्याही समभागांवर तर असल्यास. प्राप्त झालेल्या सर्व फायद्यांसह आणि संबंधित शेअर्सचा दावा करु शकतात

ठिकाण: मंबर्ड

मी माझ्या आशिलांच्या संबंधीत कै. ज्योती दत्तात्र

कुडतरकर (पुर्वाश्रमीची अरुणा मंगेश वजनदार

क जी मयत दि. १०/०७/२००३ रोजी झाले ज्य

कै. मंगेश गणपती वजनदार ह्यांच्या मलगी अस

त्यांचे कायदेशीर वारस / मुले (१) श्री. अर्जु दत्तात्रय कुडतरकर, (२) सौ. प्रमिला सुरें

गरकर व (३) सौ. सुनिता किशोर कानडें ग

आहेत. माझ्या आशिलांकडे ते कै. मंगेश गणपत

वजनदार यांचे वारस असल्याचे योग्य ते पुरा

आहेत. माझ्या आशिलांच्या माहितीप्रमाणे खाली

वर्षीत करण्यात आलेल्या सदनिकेसंबंधीत सब

हक्क. अधिकार त्यांच्याकडेच आहेत. सद

सदनिके संबंधीत खरेदी, गहाणखत, भाडेतत्व

विलिनीकरण बक्षीस हस्तांतरण इ कोणत्याह

मार्गाने एखादया व्यक्तीचा / व्यक्तींचा दाव

असल्यास सदर जाहीर सुचना प्रकाशित

न्नाल्यापासन १४ दिवसांच्या आत सबव

ाव्यासह लेखी कळविण्यात यावे. व त्यानंत

-आलेले कोणतेही दावे हे ग्राह्य अथवा रद्दबातल

सदर वर्णनाची सदनिका :-

सदनिका क्र. बी-०७. निरव वाकोला सह

गृह .नि. संस्था मर्या, अशोक नगर, वाकोला ब्रिज

मोहित यादव, विकल, उच्च न्यायालय

2८८. प्रेम नगर, इर्ला, एसव्ही रोड,

विलेपार्ले वेस्ट, मुंबई ४०० ०५६,

मोबाईल : 9702130208

ईमेलः adv.mohit.yadav31@gmail.com

दिनांक : २४/०७/२०२४

अथवा निरंकश करण्यात येतील

. गांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५

दिनांक: २३.०७.२०२४

मन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरित सही/-

नमुना झेड

नियम १०७ पोट-नियम (११)(ड)(१) पहा स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

ज्याअर्थी खाली सही केलेले विशेष वसूली अधिकारी, श्री. रतन सिताराम गाढवे धनको शिवज्योती सहकारी पतपेढी मर्यादित, मंबुई, कुर्ला (प), महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० नियम,१९६१ अन्वये असुन दिनांक २५/०२/२०२३ रोजी मागणीची श्री. मो. इरफान जमील शेख (लवादी कर्जदार) यांना देवून व नोटीशीमध्ये नमूद केलेली रक्कम रु.२३,५३,०२४ /–(रुपये तेवीस लाख त्रेपन्न हजार चोवीस रुपये फक्त) सदर नोटीस नेळाल्याच्या दिनांका पासून १५ दिवसात सांगितले होते. ऋणको यांनी वरील रक्कम जमा करण्यास कसूर केला आहे. खाली सही करणाऱ्याने दिनांक १०/०४/२०२४ रोजी स्थावर तारण मालमत्तेचा सांकेतिक ताबा जप्ती आदेश नोटीस दिली असुन, निर्दिष्ट केलेल्या तारण श्थावर मालमत्तेचा सांकेतिक जप्ती करण्यात आली आहे.

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे, ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे. तारण मालमत्ता– GNM/95/101/NSN/C-8 कवले, कामयाब हौसिगं सोसायटी, न्यु सोञ्चल नगर, एम.जी. रोड, धारावी, मुंबई 🕒४०००१७. परिसरातील सर्व नागरिकांना, खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील नियम १०७ (११(ड–१)) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार सांकेतिक

विश्वषे करून ऋणकोला आणि तमाम नागरिकांना (विश्वषे : मुंबई परिसरातील) याद्वारे सावध करण्यात येत आहे की, खाली नमूद तारण मालमत्ता संबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास श्री. मो. इरफान जमील शेख (लवादी कर्जदार) दिनांक : १७/०७/२०२४ रोजी नुसार त्यांच्या बोजाची रक्कम रु.२५,९६,७८६/–(रुपये पंचवीस लाख शहाण्णव हजार सातशे शहाऐंशी रुपये फक्त) आणि त्यावरील व्याज याला अधीन रहावे लागेल.

श्री. मो. इरफान जमील शेख (लवादी कर्जदार) आणि श्रीमती. सबिना सलीम शेख यांच्या नावे असलेली तारण मालमत्ता : GNM/95/101/NSN/C-8 कवले, कामयाब हौसिगं सोसायटी न्युसोशल नगर, एम.जी रोड, धारावी, मुंबई 🗕४०००१७.

सही /-(श्री. रतन सी.गाढवे) विशषे वसुली अधिकारी

(महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील ठिकाण : मुंबई कलम 156 व नियम 107 चे प्राप्त अधिकाराअन्वये) दिनांक : 24/07/2024

व्दारा : शिवज्योती सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई

COURT ROOM NO. 14 (Mazgaon)
IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY

COMMERCIAL SUIT NO. 786 OF 2022 (Order V, Rule 20(1-A) of C.P.C. for Paper Publication) Plaint lodged on : 06/07/2022 Plaint admitted on: 30/11/2022 Under Order V. Rule 2

of the Code of Civil Procedure, 1908 r/w Sec.16 of the Commercial Courts Act, 2015. RULE 51, SUMMONS to answer plaint

Jnder section 27, O. V. rr. 1,5,7 And 8 and O.VIII, r. 9, of the Code of Civil Procedure. M/S. KONARK HERBAL AND **VERSUS**

 ${\rm M/S.\,BELOOR\,BAYIR\,BIOTECH\,LTD.}$

...DEFENDANTS.

.. PLAINTIFFS.

AND ORS. Issue Writ of Summons for Paper publication on Defendant No. 7: 7.Mr. VENKATRAMAN SUBRAMANIAN laving address at:-

Ram Krishna Nagar, S.V. Road Khar (West), Mumbai - 400052 (As per Order dated on 13.06.2024 in presiding in Court Room No.14, H.H.J. Shri V.D. Gedar sir- Exh 10 - Application for Writ of Summons by Paper Publication published in

Marathi and English language newspaper: O-Allowed.)

WHEREAS the abovenamed Plaintiff/s has/have Plaint relating to a commercial disputes this Court against you and you are hereby summoned to file a Written Statement within 30 days of the service of the present summons and in case you fail to file the Written Statement within the said period of 30 days, you shall be allowed to file the Written Statement on such other day, as may be specified by the Court, for reasons to be recorded in writing and on payment of such costs as the Court deems fit, but which shall not be later than 120 days from the date of service of Publish summons on expiry of one hundred and twenty days from the date of service of summons, you shall forfeit the right to file the Written Statement and the Court shall not allow the Written Statement to be taken on record:-

The Plaintiff therefore prays before this Hon'ble Court:(a) That Judgment and Decree be passed against the Defendants and in favour of the Plaintiff for a total sum of Rs. 5,82,280/- (Rupees Five Lakhs Eighty Two Thousand Two Hundred and Eighty Only) and claims further penal/delay charges @ 24% p.a. or at such further and other rate of interest as deemed fit and proper by this Hon'ble Court from the late of filing of the Suit till payment or realization thereof

You are hereby summoned to appear in this Court in person, or by an Advocate and able to answer all material questions relating to suit, or who shall be accompanied by some person able to answer all such questions to answer the above named Plaintiff, and as the **suit is** fixed for the final disposal, you must produce all your witnesses and you are hereby required to take notice that in default of your appearance, the suit will be heard and determined in your absence; and you will bring with you any document in your possession or power containing evidence relating to the merits of the Plaintiff's case or upon which you ntend to rely in support of your case and in particular for the Plaintiff/s the following Given under my hand and the seal of this Hon'ble Court.

Dated this 26th day of June, 2024.



For Registrar City Civil Court, Bombay.

ADV. TAHJEEN M. KHAN Advocate for Plaintiff Having office at 301/302, Krishna Chambers, New Marine Lines Churchgate, Mumbai-400020.

Mob No. 9930546244 advtahzeenkhan@the-legal.com NOTE: Next date in this Suit is: 22-08-2024. Please check the status and next/further date

of this Suit on the official web-site of the City Civil & Sessions Court, Gr. Bombay.

ालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

राहल रावत

कंपनी सचिव

बजाज फायनान्स लिमिटेड INSET मॉदणीकृत कार्यालयः ३रा मजला, पंचशील टेक पार्क, विभान मार, पुणे-४१९०४, महाराष्ट्र, भारत. दूर.:+९१-२०-७९५७६४०३, फॅक्स:+९१-२०-७९५७६३६४. **नॉदणीकृत कार्यालयः** ज्ञाज ऑटो लिमिटेड कॉम्प्लेक्स, मुंबई-पुणे रोड, आकुडी, पुणे-४१९०३५, महाराष्ट्र, भारत. शाखा क्र.१५७, सीटीएस क्र.६८१७बी, सल्हें क्र.९८/१, ररा मजला, मुकंद आयकॉन, टिळक रोड, आयुर्वेद हॉस्पिटल समीर, अहमदनगर, महाराष्ट्र-४१४००१.

ताबा सूचना त्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **मे. बजाज फायनान्स लिमिटेड (बीएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्य अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांबर मागणी सूचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूर रक्कम जमा करण्यास सागण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार हे वर नमूर केलेली रक्कम भरण्यास असमय ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य अनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **मे. बजाज फायनान्स लिमिटेड**च्या वतीने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहबाचिता सदर अधिनियमाच्या नियम ्र(१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमतेचा **ताबा** खाली नमूद केलेल्या नारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमतेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बीएफएल**कडे

कर्जदार/जामिनदाराचे नाव प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (एलएएन क्र./शाखा नाव) (स्थावर मालमत्ता) दिनांक व रक्कम क्रमांक ताबा प्लॉट क्र.४५, सर्व्हे क्र.५४/३+५४ गाखा: अहमदनगर, १. बबन निवृत्ती घुले, पत्ता: वैष्णव किराणा स्टोअर्स, एस.क्र.५४/ ०४.०५.२०२४ व पी४४१पीएफ ः, संत भगवानबाबा नगर, सारस नगर, अहमदनगर-४१४००१. **संपर्क** , भगवानबाबा मंदिरा समोर, मृ. मौजे रु.७३,०२,५८०/-बी६०७७२९५ ह.:९३५९६४८४८४, ईमेल: babanghule302@gmail.com दुसरा पत्ताः प्लॉट ळीवाडा, ता. व जि. अहमदनगर क्र.४५, सर्व्हे क्र.५४/३+५४/१, भगवानबाबा मंदिरा समोर, मृ. मौजे माळीवाडा, ता. ४१४००१, अहमदनगर, महाराष्ट्र-लाख दोन हजार व जि. अहमदनगर-४१४००१, अहमदनगर, महाराष्ट्र-४१४००१. **२. श्रीमती अनुराधा** १४००१ तसेच सामायिक क्षेत्र (क्षेत्रफळ गचशे ऐंशी फक्त **बबन घुले, पत्ता: वैष्णव किराणा स्टोअर्स,** एस.क्र.५४/३, संत भगवानबाबा नगर, (९५०.७९ चौ.फू.) मधील सरासरी क्षेत्र सारस नगर, अहमदनगर-४१४००१. संपर्क क्र.:९३५९६४८४८४, ईमेल: babanghule302@gmail.com. ३. मे. युवराज ट्रेडिंग कंपनी, मालक बबन निवृत्ती घुले यांचे मार्फत, र/ठि: गाळा क्र.९६, भाजीपाला विभाग मार्केट यार्ड, अहमदनगर-सलेल्या जमिनीचे सर्व भाग व खंड चतुसिमा: पुर्व: प्लॉट क्र.४४; पश्चिम स्ता; **उत्तर:** सर्व्हे क्र.५४/१; **दक्षिण** ४१४००१, संपर्क क्र.:९३५९६४८४८४, ईमेल: babanghule302@gmail.com | रस्ता

. गोटीसच्या बदली सेवा सेवेसाठी हे पाऊल उचलले जात आहे. वरील कर्जदारांना आणि/किंवा सह–कर्जदार/जमीनदारांना) ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या अ भविष्यातील व्याजासह थकबाकीची देयके द्यावीत असा सल्ला देण्यात आला आहे (**बजाज फायनान्स लिमिटेड**कडे उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही योग्य उपायाचा पूर्वग्रह न ठेवता) सुरक्षित मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी पुढील पावले आणि सुरक्षा व्याज कायदा, २००२ अंमलबजावणी. वर नाव दिलेल्या पक्षांना देखील उपरोक्त गुणधर्मांमध्ये त्रयस्थ पक्षाचे स्वारस्य निर्माण न करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यावर **बजाज फायनान्स लिमिटेड**चा प्रभार आहे.

दिनांक: २४.०७.२०२४, ठिकाण: अहमदनगर प्राधिकृत अधिकारी, मे. बजाज फायनान्स लिमिटेडकरिता



ठेकान : मंबई

MAN

चोलामडलम इन्व्हेस्टमेट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय : चोला क्रेस्ट, सी ५४ व ५५, सुपर बी-४, थिरू वी का इंडस्ट्रियल इस्टेट, गिन्डी, चेन्नई-६०००३२. तामिळनाडू, भारत. शाखा कार्यालय : युनिट क्र.२०३, लोटस आयटी पार्क, रोड क्र.१६, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र - ४००६०४.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

तुम्हाला, खाली नमुद केलेल्या कर्जदार/तारणकर्ता येथे सुचित केले जाते की, कंपनीने तुमच्याविरुद्ध सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्सु ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत कारवाई सुरू केली आहे आणि तुम्हाला या कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत सूचना पाठवली आहे. नींदणीकृत पोस्ट ॲक द्वारे. कर्जदाराची देय रक्कम ना-पोहोच परत केली गेली आहे. म्हणून, तुम्हाला याद्वारे सूचना घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि या प्रकाशनांच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत नमूद केलेल्या खात्यावर नमूद केलेल्या खीकत कर्जांची रक्कम व्याजासह भरावी लागेल, असे न केल्यास कंपनी कायद्याच्या कलम १३ ची उपकलम (४) अंतर्गत व्याज आणि खर्चासह तिची देय रक्कम वसल करण्यासाठी खाली नमद केलेल्या तिच्या अधिकाराचा वापर करून तुमच्याविरुद्ध कारवाई करेल. कंपनीकडे उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही उपायांचा पूर्वग्रह न ठेवता ही सूचना तुम्हाला संबोधित करण्यात आली आहे हे नमूद करणे आवश्यक आहे.

9			· ·
अ. क्र.	कर्जदाराचे नाव व पत्ता आणि कर्ज खाते क्रमांक	कर्ज रक्कम	मागणी सूचना दिनांक आणि थकबाकी रक्कम
٤.	कर्ज खाते क्रमांक: एक्स०एचईआरओबी००००४६७५८००, एक्स०एचईएमएआय००००२७३५०८५ आणि एचई०१आरओबी००००००३४१७४:- राकेश रोडीलाल जरोली (अर्जदार), भगवती राकेश जरोली (सह-अर्जदार), दोघांचा पत्ता: फ्लॅटक्र. २०४, दुसऱ्या मजल्यावर, इमारत क्रमांक ०५,	₹. ४०,००,०००/-	दि.१४.०५.२०२४ आणि दि.०६.०५.२०२४ रोजी रु.४०.२६,७९९/- यावरील
	सोनम गार्डन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., भाईंदर (पू), गाव गोडदेव, जिल्हा, ठाणे-४०११०५. मे. राजशी ज्वेलर्स (सह-अर्जदार), दुकान क्र.०३, इमारत क्र.०५, सोनम गार्डन कोहौसोलि, भाईंदर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०५. तसेच :- फ्लॅट क्रमांक २०४, दुसऱ्या मजल्यावर, इमारत क्रमांक कर्म सोनम गार्डन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोमायटी लि. भाईंटर (प), गाव गोडदेव, जिल्हा राणे-४०११०५		व्याजाच्या करारदरानुसार पुढील व्याजासह.

मालमत्तेची अनुसूची : फ्लॅट क्र. २०४, दुसऱ्या मजल्यावर, इमारत क्रमांक ०५ मध्ये, मोजमाप क्षेत्र ३९६ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्र, गोल्डन नेस्ट म्हणून ज्ञात, सोनम गार्डन को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटीमध्ये, भाईंदर (पू), गाव गोडदेव, जिल्हा ठाणे-४०११०५.

देनांक ः २४.०७.२०२४, ठिकाण ः मुंबई

सही/- प्राधिकृत अधिकारी, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड